

August 12, 2025

To,
The Listing Compliance **BSE Ltd.**Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Scrip Code: 531996

<u>Sub: Newspaper Advertisement – Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025.</u>

Dear Sir/Madam,

The Board of Directors at its Meeting held on August 11, 2025 has, inter alia, approved the Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025.

As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in "Active Times" and "Mumbai Lakshdeep" on August 12, 2025.

Request you to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Odyssey Corporation Limited

Hiten Mehta Whole Time Director DIN: 01875252

B-102, Hari Darshan bldg, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai - 400 067. Tel.: +91 22 2807 3468 / 69 • E: odysseycl9999@gmail.com • www.odysseycorp.in CIN: L67190MH1995PLC085403



PUBLIC NOTICE

his is to inform to all the concerned that my client has informed me that the original Principal Agreement for sale dated 17th day of July, 1991 made & executed between M/S AMI CONSTRUCTION COMPANY thereinafter referred to as "THE BUILDERS/DEVELOPERS" being the party of the One Part and MR SAHDEY DHARMAJI SAWANT therein referred to as "THE PURCHASER" being the party of the Other Part and original Up Shares of Rs.50/- each bearing Serial Nos 106 to 110 (Both Inclusive) dated 22nd June 1995 in respect of Flat No. 202 on 2nd Floor CO-OP, HSG, SOC, LTD." Situated at Ami Park, Nallasopara (West), Palghar : 401203 have been misplaced while travelling in auto and not traceable till date.

Notice is hereby given to all the concerned to lodge their claim if any in respect of said Flat KARAN P. GANDHI at Office No. 102 on 1st Floor, "Ashiana Building", Shantilal Mody Road, Kandivali (West), Mumbai – 400067 from the publication of this notice failing which it shall be presumed that no adverse title, claim or demand of any nature whatsoever exists in respect of the above said Flat and the claims if any, shall be deemed to

have given up or waived. SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 202 on 2nd Floor in 'B' Wing in the building known as "CHHAYA CO-OP. HSG SOC. LTD." Situated at Ami Park, Nallasopara (West), Palghar : 401203, and constructed or all that piece or parcel of land or ground situate, lying and being at Survey No. 52 and 59 of Village : Nilemore. Date: 12/08/2025

KARAN P. GANDHI)

भारत सहकारी गृहनिर्माण संस्था मयोदित,

पत्ता:- इमारत क्र १९ए, पी . एल . लोखंडे मार्ग, न्यु गौतम नगर, गोवंडी पश्चिम, मुंबई - ४०००४३

कै.श्री.विञ्चल गंगाराम आहिरे सदनिका नं २०६ यांचे दिनांक १७.0९.२००८ रोजी त्यांचे निधन झाले आहे. तसेच त्यांची पत्नी कै श्रीम विमल विट्ठल आहिरे यांचे

दिनांक **२२.०६.२०२५** रोजी निधन झाले असून त्यांचा वारसदार मुलगा श्री •प्रे**मानंद** विक्रल आहिरे यांनी सदर सदनिका/गाळा तसेच भाग भांडवल आपले नावे हस्तांतरीत करण्यासाठी संस्थेकडे विहित नुमुन्यात अर्ज केला आहे . सदरहू मृत सभासदांने

नामनिर्देशित केलेले नाही. संस्था या नोटीसद्वारे, संस्थेच्या भांडवलात, मालमत्तेत असलेले मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार /हरकतदार यांच्या कडुन हक्क मागण्या/ हरकती मागवित आहे हि नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन १४ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर कारावेत . जर वर नमुद केलेल्या -मदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमलेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील .जर असा कोणत्याही हक्क मागण्या

उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल . नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारांस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सांय ५ ते ५ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीसर्च

मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील

/हरकती आल्या तर त्याबाबत संस्थेच्या

ठिकाण : गोवंडी, मुंबई भारत सहकारी गृहनिर्माण सस्था मयोदित सही

जाहीर सूचना

या सर्व सादरकर्त्यांकडून सर्वांना माहिती आहे की**, शबीरा** अ**ब्दल माजिद शेख** या फ्लॅट क्र.२०२, २रा मजला क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट, अरमान एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत क्र.सी/६. न्य म्हाडा कॉलनी. कोकरी आगार. ॲन्टॉप हिल, मुंबई-४०००३७ येथील जागेच्या मालक होत्या एमएमआरडीए/एसआरए/एमयुटीपीद्वारे दिनांव 0९.0४.२00२ रोजीचे वाटप पत्रादारे वाटप करण्यात आल आहे, त्या शबीरा अब्दुल मजीद शेखा यांचे दिनांव 30.04.२00७ रोजी निधन झाले आणि स्वर्गीय अब्दल **मजीद शेख** यांचेही निधन झाले आणि त्यांच्या पर श्री. मोहम्मद शफी अब्दल मजीद शेख (मलगा) एकमेव कायदेशीर वारसदार आहेत. त्यांनी असे नमद केल . आहे की, **श्री. मोहम्मद शफी अब्दुल मजीद शेख** यांनी माझे अशील **कुमार आफरीन इरशाद अली सिद्दीकी** वहिवार व ताबा आहे

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व. भाडेपडा हिवाट, तारण, मालकीहक्क, अधिभार, वारसाहक्क इत्यादी म्बरुपात काही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर मूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसात** त्यांचे दावा गवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दाव त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. रामसागर के. कनोजिया (वकील उच्च न्यायालय) **तर्यालय:** बार रूम, एम.एम. कोर्ट अंधेरी, ३रा मजला अंधेरी (पर्व), मंबई-४०००६९, मोबा.:९८६७६८१०७

जाहीर सूचना श्री. ओमप्रकाश बजरंगलाल भारतीया हे दी

हस्तमजी एलिटा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि एन. दत्ता मार्ग. डी.एन. नगर. अंधेरी (पश्चिम) र सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्य डमारतीमधील **विंग ए**मधील **फ्लॅट क्र.१६०१** चे धारक आहेत, यांचे २५ जून, २०२५ रोजी कोणतेही नामांक न करता निधन झाले

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतीः सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासून **१** दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत . सभासदाच्या शेअर्सव हितसंबंधाच्या दुय्यग भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्ग मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काह दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणा काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायर्ट कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्य कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत स.९.०० ते सायं.५.०० दरम्यान उपलब

च्या वतीने व करित दी रुस्तमजी एलिटा को-ऑप. हौसिं सोसायटी लि दिनांक: १२.०८.२०२५ मा. सचि

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

Dharmadaya Ayukt Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai - 400 030 **PUBLIC NOTICE**

Misc. Application No. ACC/V/2447/2024&
Change Report No ACC/HOSP/1984/2017
Under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950.
"In the matter of "The Bombay Grain Dealers And Workers
Welfare Society" bearing
P.T.R. No. F-4237 (Mumbai).
Filed by Mr. Bansilal M. Chheda.

All concerned having interest

WHEREAS the above Reporting Trustee of the above trust has filed above Change Report under Section 22 of the said Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the Change of Members of the Working Committee to be Deleted and to be Added as a Working Committee Member on the record of the above named trust as below

Sr. No.	Name of the Members of the Working Committee to be Deleted (2012-2015)	Sr. No.	Name of the Members of the Working Committee to be Added (2015-2018)
1.	Shri Ajit Damaji Mota	1.	Shri Ajit Damaji Mota
2.	Shri Kishor Bhawanji Shah	2.	Shri Kamlesh Kanjibhai Sanghoi
3.	. Shri Keshavji Vershi Dedhiya		Shri Kirit Korashi Dedhiya
4.	Shri Jayantilal Kunverji Chheda	4.	Shri Kirtikumar Vasanji Gala
5.	Shri Jadvaji Punjabhai Galiya	5.	Shri Keshavji Vershi Dedhiya
6.	Shri Dinesh Jivraj Gogri	6.	Shri Jayantilal Kunverji Chheda
7.	Shri Dhanraj Popatlal Sanghoi	7.	Shri Jayesh Premji Gada
8.	Shri Dhirajlal Raishi Savla	8.	Shri Jadvji Punjabhai Galiya
9.	Shri Navinchandra Nanji Shivriwala	9.	Shri Tansukh Ramji Gala
10.	Shri Pradeep Samji Dedhiya	10.	Shri Dhanraj Popatlal Sanghoi
11.	Shri Bansilal Morarji Chheda	11.	Shri Dhirajlal Raishi Savla
12.	Shri Bharat Meghji Gala	12.	Shri Navinchandra Nanji Shivriwala
13.	Shri Bhaichand Ratanshi Satra	13.	Shri Pradeep Samji Dedhiya
14.	Shri Manilal Veerji Vora	14.	Shri Bansilal Morarji Chheda
15.	Shri Milan Nemji Gala	15.	Shri Bharat Meghji Gala
16.	Shri Milan Dongarshi Mota	16.	Shri Bhavesh Keshavji Savla
17.	Shri Ratilal Gangaji Savla	17.	Shri Milan Dongarshi Mota
18.	Shri Rashmikant Hirji Bheda	18.	Shri Monil Suresh Gogri
19.	Shri Rajen Kantilal Gala	19.	Shri Ratilal Gangaji Savla
20.	Shri Harakhchand Harilal Chheda	20.	Shri Rashmikant Hirji Bheda
21.	Shri Kamlesh Kanji Sanghoi	21.	Shri Shreyansh Gangaji Rambhiya
22.	Shri Kirtikumar Vasanji Gala	22.	Shri Jenish Bhaichand Satra
23.	Shri Jayesh Premji Gada	23.	Shri Vipul Virchand Visariya
24.	Shri Bhavesh Keshavji Savla	24.	Shri Sundarji Manshi Maru
25.	Shri Hasmukh Velji Gala	25.	Shri Meghji Khimji Veera

AND WHEREAS the above Change Report has been accepted Provisionally under section 22(2) of the Maharashtra Public Trusts Act, 1950, this is to call upon you to submit your objection if any, in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner- V, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice. If no objection is received within the stipulated time then further Inquiry would be completed. Necessary Orders will be

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, Greate Mumbai Region, Mumbai.

This 01st day of the month of August, 2025.



Sd/-Superintendent- J Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९७६पीएलसी०१८८३६ नोंद. कार्या.: न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दूर.:०२२-२२६८६०००, फॅक्स:०२२-२२६२००५२, ई-मेल:peoplesinvestments@rediffmail.com, वेबसाईट:www.pplsinvestmnets.com

	(रु.लाखात, ईपीएफ व्यतिरिक्त)										
अ.	तपशील संपलेली तिमाही र										
क्र.		३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित						
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4.00	-	4.00	4.02						
₹.	करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	3.84	(٩.८२)	3.40	(२.१२)						
₹.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	3.84	(9.८२)	3.40	(२.१२)						
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (निव्वळ)	2.48	(9.23)	२.६१	(2.0८)						
ч.	राखीव, मागील वर्षांच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे	-	- '	-	- '						
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती भाग)	20.00	20.00	20.00	20.00						
७.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकृत)										
	अ. मूळ	9.२७२	(0.890)	9.304	(9.0६0)						
	ब. सौमिकृत	9.२७२	(0.890)	9.304	(9.0६0)						

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व पुनर्शिफारस करण्यात आले होते आणि ११ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

कंपनी एकमेव विभाग अर्थात वित्तीय समुपदेशन सेवामध्ये कार्यरत आहे. जे विभागीय निष्कर्ष इंडएएसनुसार फक्त

मागील वर्ष/कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुनर्गठित करण्यात आले आहे. पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या वतीने व करिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०८.२०२५

Odyssey Corporation Limited

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2025

	STANDALONE					CONSOLIDATED				
Particulars	Quarter Ended			Year Ended				Year Ended		
Tartioulars	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	30.06.2024	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	30.06.2024		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)		
Total Income from Operations	674.95	1313.27	106.01	2833.99	783.65	1313.27	106.01	2833.99		
Other Income	118.19	211.25	99.62	739.59	154.74	271.92	99.62	932.82		
Net Profit/(Loss) for the period (before Tax,										
Exceptional and/ Or Extraordinary items)	173.30	(74.74)	44.80	329.75	209.51	(8.26)	41.65	483.07		
Net Profit/(Loss) for the period before Tax										
(after Exceptional and/ Or Extraordinary items)	173.30	(74.74)	44.80	329.75	209.51	(8.26)	41.65	483.07		
Net Profit/(Loss) for the period After tax										
(after Exceptional and Or Extraordinary Items)	129.17	(120.84)	44.43	282.11	155.97	(68.02)	41.28	399.10		
Total Comprehensive Income for the Period										
(Comprising Profit/(Loss) for The period (after tax)										
and other Comprehensive Income (after tax)	667.82	(5458.29)	674.50	2542.74	687.39	(5416.16)	671.96	2636.23		
Equity Share Capital										
(Face Value of Rs. 5/- per share)	3752.42	3752.42	1969.71	3752.42	3752.42	3752.42	1969.71	3752.42		
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown										
in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	12798.04	0	0	0	12381.06		
Earnings Per Share (of Rs. 5/- each)										
For continuing and discontinuing Operations.										
Basic:	0.17	(0.16)	0.11	0.53	0.20	(0.13)	0.11	0.75		
Diluted:	0.13	-	0.11	0.38	0.15	(0.09)	0.11	0.38		

The Above Financial results for the quarter ended 30th June, 2025 have been prepared in accordance with the applicable Indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs.

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting hel

the auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter ended 30th June, 2025 in terms of Regula 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed their unqualified opinion.

Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary.

The Company operates in single segment.



Mr. Hiten Ramniklal Meht Whole Time Director DIN: 0187525

थकबाकी

कालावधी

थकबाकी

रक्रम

कॅनग बँक

केनरा बैंक Canara Bank

कॅनरा बँक: मुलुंड पश्चिम (०२२६) शाखा पत्ताः पी.बी. क्र.७७६९, भानुसदन, ३७ आर आर टी रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८०. ई-मेलः cb0226@canarabank.com, संपर्कः ०२२-२५९२३६८४

जाहीर सूचना

सर्व संबंधित व्यक्ती आणि सर्वसाधारण जनतेस यादारे जाहीर सचना देण्यात येते की. सदर सचनेअंतर्गत उद्घेखित व्यक्तींनी **कॅनरा बँके**च्या (ई-सिंडिकेट बँकेच्या शाखा समाविष्ट) निम्नउल्लेखित शाखांमध्ये सेफ डिपॉझिट लॉकर्सची सु प्राप्त केली आहे. संबंधित शाखांनी यापुर्वीच लॉकर भाड्याने घेणारे/एलओए यांना बँकेच्या नोंदीनुसार नवीनतम उपट पत्त्यावर लॉकर भाड्याची थकबाकी भरण्याच्या विनंतीसह वैयक्तिक पत्रे/योग्य पोचपावती (एडी) सह नोंदणीकृत टपाल सूचना पाठविल्या आहेत. या सूचना देऊनही, लॉकर भाड्याने घेणारे/एलओए यांनी शाखेस संपर्क केलेल नाही आणि कर भाडे थकबाकी भरलेली नाही. निम्न उल्लेखित लॉकर भाड्याने घेणारे आणि त्यांचे कायदेशीर वारस यांना विनंती आहे की, ही **अंतिम सूचना** म्हणून विचारात घ्यावी आणि संबंधित शाखेस सदर सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत आवश्यक दस्तऐवजांसह संपर्क करावा आणि लॉकर भाडे थकबाकी भरावी, असे न केल्यास बँकेद्वारे पुढील कोणत्याही सूचना किंवा इशाऱ्याशिवाय भाड्याने घेणारे किंवा त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधी/वारसांच्या खर्च आणि संपूर्ण जोखमीवर लॉकर्स तोडून उघडण्यात येईल.

मुलुंड पश्चिम (०२२६)	श्री. प्रमोद शंकर गायतोंडे	२२ २, जयंती अपार्टस्, जे डी रोड, रेल्वे स्टेशन समोर, मुलुंड पश्चिम-४०००८०.	३ वर्षांपेक्षा अधिक	रु.२१२४०/- +दंड						
सही										

गाहकाचा पत्ता

ग्राहकाचे

नाव

ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONC

am concerned for my client MRS. SALM NAWAB SHAIKH, having address uilding No. 32, Room No. 09, P.M.G.I New Tata Colony, Bharat Nagar, BKC Bandra (East), Mumbai - 400051, and m lient states that her Husband MR. NAWAI respect of Building No. 32, Room No. 09 FATA Colony, PMGP, Bharat Nagar Bandra (East), Mumbai - 400051, hereinafi eferred to as "Said Room", who expired o 29/07/2024, at Mumbai, leaving behind he his legal heirs (1) MRS. SULTANA AFTAB ANSARI (Nee Name: Sultan Nawab Shaikh) and (2) MR. IMRAN NAWAB SHAIKH, and the abovesaid ned are only legal heirs and after demise MR. NAWAB ANWAR SHAIKH. m lient is lawful use, occupation an ossession of above said Room premises, an sently the said Room premises is being ten by M/s. BHARATNAGAR BUILDCON LLP (formerly known a ABIL BUILDCON LLP) for re evelopment, and if any person or pers aving any claim of any nature in the sai oom, then kindly contact me or my clien within period of 15 days from the date of the publication, and if no claims received, then hall be understood that nobody is having ar laim over the said room premises except m lient MRS. SALMA NAWAB SHAIKH.

Date: 12/08/2025 SHISHIR SINGH D-12/7, Shantivihar, Nr. Railway Station Behind Hardik Palace Hote Mira Road (East), Thane - 401107

जाहीर सूचना

या सादरकर्त्यांद्वारे सर्वांना माहिती आहे की मोहम्मव युसूफ शेख उर्फ युसूफ भिकारी मणियार हे साई एकता सहकारी गहनिर्माण संस्था लिमिटेड. इमारत आर-७. एमएमऑरडीए कॉलनी पूनम नगर समोर, महाकाली रोड, अधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ येथील फ्लंट क्रमांक ००९, तळ मजला कायदेशी मालक होते; त्यांच्याकडे २२५ चौरस फुट कार्पेट क्षेत्रफळ आहे. त्यांच्याकडे ४१ ते ४५ पर्यंत जिल्हा क्रमांक अंतर्गत शेअर सर्टिफिकेट क्रमांक ०९ आहे दिनांक ०२.०५.२००६ रोजी एमएमआरडीए कड़न वितरीत करण्यात आला आहे. एमएमआरडीए एमयटीपी द्वारे पुनम नगरम जोगेश्वरी येथे, डब्ल्यू.ई.एच प्रकल्प आणि हिल टेकडी, जोगेश्वरी - नकाशा क्रमाव , आय.डी. क्रमांक ७६ अंतर्गत उपप्रकल्प आहे युसुफ शेख उर्फ युसुफ भिकारी मणियार यांचे 33 . 12.90.२०२० रोजी पालघर येथील पेल्हार येथील धानीव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात माझे अशील म्हणजेच १) खतीजाबी युसुफ मणियार (पत्नी), २ मोहम्मद अस्लम युसुफ मणियार (मुलगा), ३) इरफान युसुफ मणियार (मुलगा), ४) रिजवॉन युसुफ मणिया मुलगा), ५) सलमान युसुफ मणियार (मुलगा), ६ रेहान युसुफ मणियार (मुलगा), ७) फातिमाबी युसुफ मणियार (मूलगी), हे एकमेव कायदेशीर वारस आहेत जे या सदनिकेचा सह-मालक म्हणून वापर करतात आणि वारसाहक्काने सदर सदनिकेवर मालकी गहाणखत, तारण, धारणाधिकार, भार, वारसा इत्यादी कोणत्याही स्वरूपात कोणताही हक्क किंवा हिस्स दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ही सार्वजनिक सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत त्याच्या/तिच्या दाव्याच्या संदर्भात सहाय्यव कागदपत्रांसह लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकर्त्याल कळवावे, अन्यथा, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तीचा दावा किंवा दावे माफ केले गेले आहेत आणि / किंवा सोडून दिले आहेत असे मानले (उच्च न्यायालयाचे वकील राजकुमार पी. मोहिते अधिवक्ता उच्च न्यायालय

पत्ता- दुकान क्रमांक ३, क्लासिक हॉटेलच्या मागे शिंदे वाडी, जुना नागरदास रोड अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००६९

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२/०८/२०२५

जाहीर सूचना

हे कळविण्यात येते की. सोनल को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेडने फ्लॅट क्र.७, तळमजला, ए विंग, श्रीपाल शॉपिंग सेंटरसमोर, आगाशी रोड, विरार (पश्चिम) ४०१३०३ करिता मूळ भाग प्रमाणपत्र जारी केले. पूर्वी १९७७ मध्ये हा फ्लॅट श्रीमती रसिलाबैन आर शाह यांच्या नावाने नोंदणीकृत होता, त्यानंतर १९९३ मध्ये तो विकल्यानंतर श्रीमती लताबेन अशोककमार शाह यांच्या नावाने नोंदणीकत झाला. त्यानंतर पन्हा २००३ मध्ये तो विकला गेला आणि फ्लॅट श्रीमती मीना भंवरलाल जैन (वडलिमया) यांच्या नावाने नोंदणीकृत झाला. २०२० मध्ये मीना जैन यांनी त्यांचा मुलगा श्री. सागर भंवरलाल जैन यांच्या नावावर बक्षिसपत्राद्वारे फ्लॅटची नोंदणी केली.

सही / -

सुमा नायर

संचालिका

डीआयएन:०७१००९१९

श्री. सागर भंवरलाल जैन यांच्या नावाचे मूळ भाग प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि खूप शोध घेऊनही ते सापडत नाही. मी, श्री. सागर भंवरलाल जैन, सदर भाग प्रमाणपत्राचा हक्कदार आहे. जर कोणाला आढळले तर कृपया ते खाली दिलेल्या पत्त्यावर परत करावे. मी दुय्यम भाग प्रमाणपत्राकरिता अर्ज करत आहे. या सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कोणत्याही व्यक्तीला आक्षेप असल्यास तो खाली स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला कळवू शकतो, अन्यथा सोसायटी दय्यम प्रमाणपत्र जारी करेल

नाव: श्री. सागर भंवरलाल जैन पत्ता: आय विंग ४०२, ४०३, पेनिनसुला पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड न्यू व्हिवा कॉलेज रोड जवळ डी मार्ट वायके नगर विरार पश्चिम

संपर्क क्र.: ९९७५५१३४६४ दिनांक: १२.०८.२०२५

ठिकाण: मुंबई

दिनांक: १२.०८.२०२५

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. **श्री. अजी**त **के. गंगारमानी** हे फ्लॅट क्र.५(२०५), क्षेत्रफळ ४३० चौ.फू. कार्पेट क्षेत्र, २रा मजला, ए विंग इमारत क्र.सी. शिव छाया कोहौसोलि.. बांधकाम जमीन सर्व्हे क्र.२पी. दिवाणमान. वसई व पालघ येथील जागेचे मालक होते. **श्री. अजीत के गंगारमानी** यांचे १५.०९.२०२४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदा **१) श्रीमती सुखवर्षा ए. गंगारमानी** (पत्नी) २) श्री. दिनेश अजीत गंगारमानी (मूलगा) व **३) कुमारी कांचन गंगारमानी** (मुलगी) हे आहेत आणि सदर **श्रीमती सुखवर्षा ए. गंगारमानी** व श्री. दिनेश अजीत गंगारमानी यांनी दिनांव ०३.०६.२०२५ रोजीच्या मुक्तता करारनामाद्वारे कुमारी कांचन गंगारमानी यांना त्या फ्लॅटच्य . पंपर्ण मालकी हक्काचे हक्क दिले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागाव विक्री. अदलाबदल. तारण. अधिभार. बक्षीस न्यास. वारसाहक्क. ताबा. भाडेपट्टा. उपभाडेपट्टा हस्तांतर. वहिवाट. उप-वहिवाट. मत्यपत्र गरवाना, परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज, भत्ता मालकी हक, आदेश, निकाल किंवा कोणत्यार्ह ऱ्यायालयाद्वारे वितरीत किंवा मंजूर हुकूमनामा कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण आदेश, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रका कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वैध दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांन बी/१०६, १ला मजला, सईद मंझिल कोहौसोलि., पंडित दिनदयाल नगर, बसीन कॅथलीक बँक लिमिटेड समोर, माणिकपूर वसई (प.), जिल्हा पालघर-४०१२०२ येथे आजच्या तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणतार्ह दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले आहेत.

वसई, आज दिनांकीत १२ ऑगस्ट, २०२५

डेविड एस. डाब वकील उच्च न्यायालय, मुंबई

जाहीर सूचना **श्री. एम.ए. सुकुमारन** हे फ्लॅट क्र.जी/००३ ाळमजला, शिंपोली निरंजन को-ऑपरेटिव्ह हौसिंग नोसायटी ^{लि.}, शिंपोली गाव, चिकुवाडी, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथील जागेचे मालक होते, यांचे ११.०८.२००८ रोजी निधन झाले, त्यांच्य मश्चात **श्री. सुरेश सुकुमारन** हे कायदेशीर वारसदार असून सदर फ्लॅटचे क्षेत्रफळ ४५२ चौ.फू. बिल्टअप

उपरोक्त सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, मेळकतीमधील मयत सदस्याचे शेअर्स व हित इस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास मोमायटीच्या उप-विधी अंतर्गत तस्तटी प्रमाणे प्तोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील **मयत सदस्या**चे . शेअर्स व हित हस्तांतरणास दावा/आक्षेप सचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** मागविण्यात येत आहेत जर सदर सोसायटीकडे दावा/आक्षेप प्राप्त झाल्या सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत तरतदीप्रमाणे न्नोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणाचा व्यवहार केला जाईल. च्या वतीने व करिता

शिंपोली निरंजन को-ऑप.हौ.सो.लि सही/-अध्यक्ष/सचिव दिनांक: १.०८.२०२५

जाहीर सुचना ।। नोटीसद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, गाव मोजे: विरार, ता. वसई, जि. पालघर, येथील सर्वे नं..86 हिस्सा नं. 2. अश्या जिमन मिळकतीवर ''प्रथमेश **अपार्टमेंट'',** मधील फ्लॅट नं. आर - 208, दुसरा मजला, 270 वो. फुट असलेला फ्लॅट श्री. लक्ष्मण कृष्णा दळवी हयांच्या नावाने होता. परंतु . श्री. लक्ष्मण कृष्णा दळवी यांचे दिनांक 05/01/2007 रोजी निधन झाले आहे. तरोच त्यांची पत्नी श्रीमती वनिता लक्ष्मण दळवी यांचे दिनांक 29/04/2025 रोजी निधन झाले आहे. आता त्यांचा कोणताही कायदेशीर वारस नाही. त्याकारण श्रीमती वनिता लक्ष्मण दळवी यांचा कायदेशीर वारस त्यांचा भाऊ श्री. विश्वनाथ राजाराम पवार हे होते. परंतु श्री. विश्वनाथ राजाराम पवार यांचे दिनांक 18/05/2024 रोजी निधन झाले आहे. तर आता सदर फ्लॅटचे कायदेशीर वारस माझे अशिल श्री. विवेक विश्वनाथ पवार आहेत. माझ्या अशीलांशिवाय त्यांच परवर्णाचे पवार आहत. माझ्या अशालाशिवाचे त्यावा होणताही कायदेशीर वारस नाही. सदर फ्लॅट माझे अशिल वत:च्या नावावर हस्तांतरित करत आहे. हया नोटीसद्धारे ळविण्यात येते की. वरील फ्लॅट वर कणांचा काही हक्क हिस्सा किंवा दावा असल्यास लेखी पराव्यानिशी सहीत रकती सदर नोटीस प्रसिध्द केल्यापासून 15 दिवसांच्य भात खालील पत्त्यावर पाठवण्यात यावी. तसे न केल्यार नारा आसारा पायच पाठवऱ्यात याचा तारा न कट्यात ताझे अशिल सदर फ्लॅट त्यांच्या नावावर हस्तांतरित हरतील,हयाची नोंद घ्यावी. दिनांक 12/08/2025

आर के उपाध्याय शॉप नं. 33, मोहन अपार्टमेंट, पहिला मजला, साईबाबा मंदिर जवळ, वी. एस. मार्ज, विरार पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर 401305

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. प्रिया रंजन त्रे जागा अर्थात **फ्लॅट क्र.१३०२/ए व फ्लॅ**ट क्र.१३०२/बी. १३वा मजला. सॉलिटेअर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई–४०००७६, दोन्ही क्षेत्रफळ ८९५ चौ.फु[ँ] बिल्टअप क्षेत्र प्रत्येकी, एकत्रित १७९० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र तसेच दोन कार पार्किंग जागा (सदर जागा) येथील जागेचे मालक आहेत.

श्री. प्रिया रंजन यांना सर्व अधिभारापासून मुक्त असलेली सदर जागा माझे अशिलांकडे विक्री **हरण्यासाठी करारनामा केला आहे आणि जर को**ण यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर जागेबाबर विक्री, एमओयु तारण, कर्ज, अधिभार, बक्षीस ऱ्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क, कायदेशीर हक्क, जप्ती, परवाना, शेअर, परिरक्षा भादेश किंवा हुकूमनामा, अन्य दायित्व/दाव्याचे ाहाणवट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा. आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१५ देवसांत** आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालीत वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा माझे अशील नदर सूचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही द्मवा विचारात न घेता उपरोक्त जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील.

भाज दिनांकीत १२ ऑगस्ट, २०२५ राहुल नरेंद्र सिंग

वकील उच्च न्यायाल दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स पंवई, मुंबई-४०००७६.मोबा.:९०२९५५१२६८

जाहीर सूचना

माझ्या अशिल **श्रीमती निरुपा नवीनचंद्र रोलिया** यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे की, **श्री**. नवीनचंद्र रमणिकलाल रोलिया हे श्री वल्लभ दर्शन म्हणून ज्ञात इमारतीत, बी विंगमधील **पाचव्या मजल्यावर, फ्लॅट क्र.५०४** या जागेची संपूर्ण ५०% मालकी धारण करत आहे. ही इमारत श्री वल्लभ दर्शन बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, पोदार रोड, मालाड (पूर्व), मुंबई ४०० ०९७ जे मालाड पूर्व, तालुका बोरिवल, मुंबई उपनगर जिल्हा (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) येथील सी.टी.एस. क्र.३४७ या भूखंडावर बांधलेली, पडलेली आणि वसलेली आहे.

श्री. नवीनचंद्र रमणिक लाल रोलिया यांचे ३०.०९.२०२० रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्रीमती निरुपा नवीनचंद्र रोलिया (पत्नी), (२) श्री. धवल नवीनभाई रोलिया (मुलगा), (३) श्रीमती मोनिकाबेन संजयभाई मणियार पूर्वीची मोनिकाबेन नवीनचंद्र रोलिया (मुलगी), (४) श्रीमती निधी भावीन रताडिया पूर्वीची निधी नवीनचंद्र रोलिया **(मुलगी)**, हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि वैयक्तिक कायद्याच्या अंतर्गत प्रतिनिधी म्हणून आहेत ज्याद्वारे ते त्यांच्या मृत्यूच्या वेळी शासित होते. श्री. नवीनचंद्र रमणिकलाल रोलिया यांच्य कायदेशीर वारसांनी २५ जुलै २०२५ रोजी नोंदणीकृत विमोचन करार केला आहे आणि मृत **श्री. नवीनचंद्र रमणिकलाल रोलिया** यांच्या अविभाजित संबंधित शेअर्सपैकी त्यांचे अविभाजित संबंधित शेअर्स श्रीमती निरुपा नवीनचंद्र रोलिया यांच्या नावे जारी केले आहेत.

सदर मालमत्तेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर वारसा, ताबा, विक्री, भाडेपट्टा, गहाणखत, शुल्क भेटवस्त, ट्रस्ट, लीन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा असलेल्या सर्व व्यक्ती, कायदेशीर वारसदार, बँका, वित्तीय संस्था यांनी या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात ते कळविणे आवश्यक आहे, अन्यथा असे गृहीत धरले जाईल की कोणतेही दावे नाहीत आणि/किंवा दावे, जर असतील तर, ते माफ केले जातील असे मानले जाईल.

> चैताली माणेक वकील, उच्च न्यायालय,

दुकान क्र.४, गुप्ता चाळ, स्टेशन रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४०० १०४.

जाहीर सूचना

लक्षात घ्या की, माझे अशील **श्रीमती निरुपा नवीनचंद्र रोलिया** यांच्याकडून दिनांक ९ जुलै २००७ रोजी **श्रीमती नलिन व्ही. पटेल** यांच्या मालकीची कंपनी असलेले **मे. पटेल** कन्स्ट्रक्शन कंपनी, प्रथम भाग, विकासक, आणि मे. बाहुबली इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, द्वितीय भाग, निश्चिती पक्षकार आणि **श्रीमती स्मिता एल. शाह** व **श्री. ललित एम. शाह,** तृतीय भाग, यापुढे सदर भाडेकरू म्हणून संदर्भ, यांच्या दरम्यान सदर **फ्लॅट क्र.५०४, ५वा** म्हणून ज्ञात सोसायटीमधील **श्री वल्लभ दर्शन** म्हणून ज्ञात इमारत, पोदार रोड, मालाड (पुर्व) मुंबई-४०००९७ या जागेबाबत झालेला मुळ करारनोमा हरवला/गहाळ झाला आहे आणि त्याचा

जर कोणत्याही व्यक्तीला/व्यक्तींना ते सापडले असेल/आहे, तर अशा व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी ते खाली स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीच्या पत्त्यावर परत करावे. शिवाय, जर कोणत्याही व्यक्तीचे विक्री, गहाणखत, भाडेपट्टा, धारणाधिकार, बक्षीस, सुविधा, देवाणघेवाण, ताबा, वारसा. वारसा किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे सदर मालमत्तेबाबत कोणतेही दावे असतील. तर अशा व्यक्तींनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत पुराव्यासह खाली स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीला कळवणे आवश्यक आहे, अन्यथा अशा व्यक्तीचा/व्यक्तींचा दावा, जर असेल तर, तो माफ करण्यात आला आहे आणि/किंवा सोडून देण्यात आला आहे असे

चैताली माणेव

ठिकाण: मुंबई

वकील उच्च न्यायालय दुकान क्र.४, गुप्ता चाळ, स्टेशन रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४.

ब्रेटेक्स इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन: एल२१०९३एमएच१९८४पीएलसी३२२४८ नोंदणीकृत कार्यालय: ग्रेटेक्स हाउस, ए७३, टीओसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, कोपर खैरणे, नवी मुंबई - ४००७०३, महाराष्ट्र, भारत. दूर. क्र.: ०२२ - ६२९९२३८०, फॅक्स क्र.: ०२२ - ६२९९२१११ वेबसाइट: www.gratex.in, ई-मेल आयडी: stor@gratex.in

सूचना

येथे सूचना देण्यात येते की कंपनीची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपार्र १:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम), ज्यामध्ये सदर वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याच्या सुचनेमध्ये नमूद केल्याग्रमाणे व्यवसायांवर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली

कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत वनवलेल्या नियमांच्या लागू तरतुदी (अधिनियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑव्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेवी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या तरतुर्दी आणि १९ सप्टेंबर २०२४ च्या परिपत्रक क्र. ९/२०२४ च्या तरतुर्दी (या संदर्भात पूर्वी जारी केलेल्या परिपत्रकाल पुढे) ('एमसीए परिपत्रके) सहवाचिता सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ ('एकत्रितपणे 'एमसीए आणि सेवी परिपत्रके' किंवा परिपत्रके म्हणून सर्दर्भिय यांच्या अनुपालनात वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल. व्हीसीद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणन कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याच्या उद्देशाने केली जार्डल

सदस्यांना कळविण्यात येते की कंपनीने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचना आणि वार्षिक अहवालांच्या सॉफ्ट कॉपी पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. ही सूचना आणि वार्षिक अहवाल फत्त भ्रा मदस्यांना इलेक्टॉनिक पदतीने पातवण्यात आला आहे ज्यांचे डेमेल डी डिपॉझिटरी महभागीदारी (डीपी) / निबंधव अर्था अर्थाण अपितानिक क्रिया नामा अर्थाण अर्थाण क्रिया विकास क्रिया क्रिया क्रिया क्रिया क्रिया क्रिया क्रिया आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) / कंप्पीकडे नोंटणीकृत आहेत. ज्या सदस्यानी त्यांचे ईमेल पत्ते कप्ती/ तिच्या आरटीए किंवा डीपीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना वार्षिक अहवाल मिळविण्यासाठी वेब-लिंक आणि मार्ग प्रदान करणारे पत्र पाठवण्यात आले आहे. विविध एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके द्वारे वार्षिक अहवाल आणि

सुचनेच्या वास्तविक प्रती पाठवण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेची आणि वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.qratex.in या वेबसाइटवर आणि नंशनल सिक्सुरिटोज डिपॉडिस्टी लिमिटेड (एनएसडीएल) च्या http://www.evoling.nsdl.com वा वेबसाइटवर आणि कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना वार्षिक अहवाल मिळालेला नाही ते कंपनीच्या वेबसाइटवरून ते डाउनलोड करू शकतात. पुढे सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४२ नुसार, सदस्यांची

ोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तके बुधवार, १० सप्टेंबर २०२५ ते मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस लिस्टिंग रेम्युलेशन्सच्या नियम ४४ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार सहवाचिता कायद्याच्या संबंधित नियम, कंपनी तिच्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. कृपया ई-व्होटिंगच्या सूचनांबाबत सदस्यांना पाठवलेल्या एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्या. एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक

पद्धतीने मतदान करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल, एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मतदान करू शकणार नाहीत. ज्या सदस्यांची नावे सदस्य नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजने राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेल (मंगळवार, ०९ सप्टेंबर २०२५) आहेत, त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण नभेदरम्यान ई-व्होटिंगची सविधा मिळण्यास पात्र असतील. एकदा सदस्याने ठरावावर मतदान केले की. त्यानंतर ते बदलत . गेणार नाही. रिमोट ई-व्होटिंग शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी स.०९:०० वा. भाप्रवे सुरू होईल आणि सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ०५:०० वा. समाप्त होईल. त्यानंतर, वार्षिक सर्वसाधारण सभेपर्वी रिमोट ई-व्होटिंगचे पध्त पुनएसडीएलद्वारे बंद केले जाईल. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीमध्ये इक्विटी शेअर्स खरेदी करते आणि वार्षिक सर्वसाधार सभेची सचना पाठवल्यानंतर सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला. म्हणजेच मंगळवार. ०९१ सप्टेंबर. २०२५ रोजी शेअर्स धारण करते, ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत तपशीलवार नमूद केलेल्या ई-व्होटिंगच्या प्रक्रियेचे पालन कर

डलेक्टॉनिक मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने मुंबई (सीओपी - १२१६२) येथील . कार्यरत कंपनी सचिव सुश्री जॅसिंथा कॅस्टेलिनो यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे

नॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणाऱ्या सदस्यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून किंवा २२-४८८६ ७००० वर कॉल करून एनएसडीएल हेल्पडेस्कॅशी संपर्क साधता येईल[े] किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र.१८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधत

नर वास्तविक स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्या सदस्यांना ई-व्होटिंगबाबत काही शंका असतील तर ते ॲड्रॉइट कॉर्पेरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) चे उपाध्यक्ष श्री. संदीप शिंदे यांच्याशी info@adroitcoroorate.com वर संपर्क साधु शकतात किंवा ०२२-४२२७०४२६ वर कॉल करू शकतात.

ग्रेटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

ठिकाण: नवी मुंबई

सीएस नेहा अरोर कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यता क्र.: एसीएस-५७९८१

CAPRI

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड सीआयएनःएल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९

नोंदणीकृत कार्यालयः ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दर.:**९१-२२-४३५४८२००, **फॅक्स:**९१-२२-४०८८८१६० ई-मेल: secretarial@capriglobal.in, वेबसाईट: www.capriloans.in

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनेमार्फत होणाऱ्या ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल/कंपनी) च्य ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी द.४.००वा.(भाप्रवे रजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग **(व्हीसी)**/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने **(ओएव्हीएम)** मार्फत होणार आहे.

प्तहकार मंत्रालयाने त्यांच्या परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, १८/२०२०,२०/२०२०, ०२/ २०२१, १९/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२, ०९/२०२३ व ०९/२०२४ अनुक्रमे दिनांक ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, २१.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१ 0८.१२.२०२१, १४.१२.२०२१, ०५.०५.२०२२, २८.१२.२०२२, २५.०९.२०२३, १९.०९.२०२४ नुसार **(एमसीए परिपत्रक)** आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी–२/सीआयआर, त्री/०१५५ दिनांक ११.११.२०२४ **(सेबी परिपन्नके)** आणि कंपनी कायदा २०१३ (कायदा) च आवश्यक कलम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकारमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या तरतुदीनुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची उपस्थिती न घेता ३१वी र्जीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. **३१व्या** एजीएमचे नियोजित ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अमेल

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वित्तीय अहवालासह वार्षिक अहवाल तसेच **३१व्य** रजीएमची सचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी एमयएफजी इनटाईम इंडिया पा लि. (निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी/आरटीए) किंवा डिपॉझिटर्र प्रहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना सेबी परिपत्रक आणि एमसीए परिपत्रकानुसार ई-मेलने सदस्यांना गठविण्यात आले आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.capriloans.in</u>, स्टॉक एक्सेचेजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच एनएसडीएलच्या www.evoing.nsdl.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची गहिती **३१व्या** एजीएम सूचनेत नमुद आहेत. सदस्यांना कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्य र्गुतंतेसाठी व्हीसी/ओएव्हीएँम मार्फत सहभागी झाल्यास मोजले जाईल.

कंपनीने एजीएम सचनेत नमद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सविधा **(रिमोट ६-वोटिंग)** दिलेली आहे. त्याचप्रमाणे एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-ग्रेटिंग) दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंगमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग

प्रणालीने मतदान करण्याची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. ग्रास्तविक व डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य, ज्यांचे ई-मेल, कंपनी/निबंधक व भा हस्तांतरण प्रतिनिधी किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी ३१वी एजीएम सचन . आणि सन २०२४–२५ करिता वार्षिक अहवाल ई–मेलने प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी **सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५** रोजी किंवा मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> लिंकचा वापर करून आरटीएकडे त्यांचे ई–मेल तात्पुरते नोंद करावेत.

दिनांक ५ मे. २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च. २०२५ रोजी संपलेल्य वर्षाकरिता प्रत्येकी रु.१ दर्शनी मुल्याचे रु.०.२० (२०%) प्रती समभाग लाभांश भागधारकांना देण्याचे शिफारस केले आहे. लाभांशनिमित्त ११ सप्टेंबर, २०२५ ही तारीख नोंद दिनांक आहे आणि ई-वोटिंगकरिता १९ सप्टेंबर, २०२५ ही नोंद दिनांक आहे. तद्नुसार लाभांश घोषित झाल्यास **मंगळवार ३० सप्टेंबर. २०२५** रोजी कंपनीची सदस्य नोंद पस्तकात ज्या भागधारकांची नावे नमद आहेत त्यांन नोंद तारखेला किंवा तद्नंतर दिले जाईल आणि लागू असेल त्याप्रमाणे स्रोताकडील कर कपातीनंतर डिपॉझिटरीद्वारे दिलेले नोंद तारखेला लाभार्थी यादीनुसार[े] लाभार्थी धारकांना दिले जाईल.

कंपनीने नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस **(एनएसीएच)** मार्फत विद्युत पद्धतीने थेट लाभांश जमा करण्याकरिता भागधारकांना सुविधा दिली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांन आणि विद्यत पद्धतीची सविधा घेण्यास इच्छक भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे फोलिओ क्रमांकासह अद्यायावत बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्युशन्स, खाते क्रमांक, ९ अंकी मआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड) कंपनी किंवा लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे पाठवावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सदर तपशील संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे द्यावेत. एमसीएद्वारा वितरीत सर्वसाधार गरिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० नुसार कंपनीला भागधारकांचे नवीनतम बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत पद्धतीने त्यांना लाभाँश देण्यास शक्य होत नसल्यास कंपनीकडून टपालाद्वारे अश गगधारकांना डिवीडंड वॉरंट/धनादेश पाठविले जातील.

आयकर कायदा १९६१ <mark>(आयटी ॲक्ट)</mark> वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितप्रमाणे लाभांश उत्पन्न : एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हातून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने भागधारकांन देय लाभांशामधून स्त्रोताकरिता कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरासाठी गिधारकांना विनंती आहे की, त्यांनी याबाबत त्यांची प्रक्रियाबाबत योग्य तपशिलाकरिता ३१व्या रजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार आणि कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहिती नाभाकरिता उपरोक्त माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. ३१व्या एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२४-२५ सर्व भागधारकांना दैनंदिन व्यवहारात नोंदणीकृत

यांच्या ई-मेलवर लागू कायद्यानुसार पाठविण्यात आले आहे. कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरिता सही/- यशेष भट्ट

कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए२०४९९

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Kishansingl Naharsingh Rajput the joint owner with Mr. Abhaysingh K. Rajput of Shop No. 20/Saturn Jranus CHS Ltd., Thakur Village, Kandivali(E) Mumbai 400 101, expired on 15/07/2023. Now Mr Puran Singh Rathor, son of the deceased is claiming the share of the deceased in the property.

We hereby invite claims or objections from the he or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (fifteen days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are eceived within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 12th day of August 2025 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR

SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1
PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 10

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client MRS MADHURI SHRIVASTAVA, has informed me that her husband MR UMESHWAR NATH SRIVASTAVA was UMESHWAR NATH SRIVASTAVA was Co-owner with her of a flat No: 103, admn 614.95 sq ft (carpet area) in A wing of First floor, of Ram Niwas Co.Op Housing society Ltd, Iying and being situated at Ram Balakdas Nagari, Tapovan, Malad East, Mumbai-400097 at CTS No.819, 820 of Village Malad, Taluka Borivali, Mumbai Suburban District, and the members of Ram Niwas CHS Ltd, and jointly holding 10 (ten) fully paid up shares, through the share certificate No: 005. MR. UMESHWAR NATH SRIVASTAVA, expired on 14/07/2024 leaving behind MR. UMESHWAR NATH SRIVASTAVA, expired on 14/07/2024 leaving behind him his wife, and three daughters as the legal heirs i.e, SMT. MADHURI SHRIVASTAVA, Ms. POONAM UMESHWAR SRIVASTAVA, Ms. SUCHI U SRIVASTAVA, & Ms. SUADHA U. N. SRIVASTAVA. Further through a Deed of Release, dated 12/06/2025 wherein Ms. POONAM UMESHWAR SRIVASTAVA, Ms. SUCHI U SRIVASTAVA, Ms. SUCHI U SRIVASTAVA therein referred to as the Releasers of the one part & SMT. MADHURI SHRIVASTAVA referred to as the Releasers of the one part & SMT. MADHURI SHRIVASTAVA therein referred to as the "Release" of the other part, released all their share right interest and title in favour of their mother SMT MADHURI SHRIVASTAVA. The said deed of Release is registered at Sr. No. MBE-16-9500-2025 dated 12/06/2025. Now my client SMT MADHURI SHRIVASTAVA, has instructed me to invite any claims or objections from any other claimants / objectors or claiming the shares, rights, title and interest of the deceased Co. Owner in the above mentioned flat if any by way of sale, lease, gift, lien etc., they are called upon to submit his/her their claim to the undersiqued at my their claim to the undersigned at my address G-28, Gokuldham Shopping address G-28, Gokuldham Shopping Centre, Gokuldham, Goregaon East, Mumbai- 400063 within 14 days from the date of publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her /their claim / objection for the transfer of shares in favour of SMT. MADHURI SHRIVASTAVA in flat No: 103 in A wing in the sole name of my said client. Failing which claim of such person/s shall be waived off and abandoned and not binding on my client and also the shall be waived off and abandoned and not binding on my client and also the concerned society will be advised by me to transfer all the right, title and interest pertaining to said flat with it's 100% shares in favour of my client. In the event of sale of the said flat, the concerned financier / Banker will be advised by me to finance on said flat by way of getting mortgaged by proposed purchaser/s of the same into their favour by way of following remaining further due process of Law if any

if any
Date: 12/08/2025
Place: Mumbai ^{ai} Sd/-Ashok Kumar Dubey Advocate High Court

COURT ROOM NO.81, Mazgaon IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI (Under Order V Rule 20(1A) of the Civil Procedure Code 1908 for Paper Publication) Plaint Lodged on :- 28.07.2023

Plaint Admitted on :- 01.09.2023 MMONS to answer plaint Unde rule 2 of Code Of Civil Procedure, 1908. Liberty Steel Processors Pvt. Ltd.

having its head office at Cabin No. 10, 1st floor. 38/39, Ahmedabad Street, Carnac Bunder, Masiid (E), Mumbai 400003. e-mail ID: jayeshpatel73@gmail.com ... Plaintiff

VERSUS 1. M/s. Zenflex

2. Bandloor Ravindra Reddy Pushwani Proprietor of M/s. Zenflex

Both having their address at H. No. 1891, Gala

114, Parasnath Complex, Val Village, Bhiwandi, Thane, Maharashtra – 421302. ... Defendants

2. Bandloor Rayindra Reddy Pushwani

(As per Order Dated on 01/07/2025 in Presiding in Court Room No.81 H.H.J Shri Sangram S. Shinde) in Chamber Summons No. 1025/25 GREETINGS, WHEREAS the abovenamed Plaintiffs

have instituted a suit in this Hon'ble Court against you the abovenamed Defendant/s under rule 2 of Order XXXVII of the Code of Civil Procedure, 1908. The Plaintiffs, therefore, pray: -(a) That a Judgment and Decree be passed against the Defendants for the sum of Rs.2,99,517/- and

for further interest at the rate of 24% per annum or at such further and other rate of interest as deem fit and proper by this Hon'ble Court on Rs.1.74.138/ from the date of filing of the suit till payment and/or realization and costs of the suit be provided for You are hereby summoned to cause an appearance to be entered for you, within ten days from the service hereof, in default where of the Plaintiff/s will be entitled at any time after the expiration of such ten days to obtain a decree for the sum of Rs 2.99.517/- and such sum as prayed for and for costs, together with such interest, if any, as the Hon'ble Court may order.

If you cause an appearance to be entered for you, the Plaintiffs will thereafter serve upon you a Summons for Judgment at the hearing of which you will be entitled to ask the Hon'ble Court for leave to defend the suit.

Leave to defend may be obtained if you satisfy the Hon'ble court by affidavit or otherwise that there is a defence to the suit on the merits or that it is reasonable that you should be allowed to

Given under my hand and seal of this Hon'ble Court. Dated this 4th day of August, 2025

Sd./-Sd./- For Registrar Seal City Civil Court, This 4th August 2025 at Mumbai.

M/S. UNISON LEGAL 1st Floor, Gayatri Chambers, 25/27, Dr. V.B.

Gandhi Marg (Forbes Street), Opp. One Forbes Building, Kalaghoda, Fort, Mumbai-400023. Mobile No. 9920913671 You are hereby informed that the Free Legal

Service from the State Legal Service Authority, High Court Legal Service committee, District Legal Service Authority and Taluka Legal Service committee as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal service, you may contact any of the legal service authority / Committee

ADVOCATE FOR PLAINTIFF/ SIGNATURE Note: Next date in this suit is 26/08/2025 Please check the status and next/ further date of this suit on the official website of the City Civil & Sessions Court, Gr. Bombay.

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE,

GREATER MUMBAI REGION, MUMBAI. PUBLIC NOTICE ENQUIRY

CHANGE REPROT NO.DYCC/1420/2025 u/s. 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 Mr. Ammar Gulamabbas Ayaz

...... Reporting Trustee In the matter of "Anjuman-e-Eid-e Gadeer P.T.R. No. F-1189 (Mum)

To, ALL CONCERNED HAVING INTEREST,

WHEREAS Mr. Ammar Gulamabbas Ayaz, the Reporting Trustee has filed the above Change Report Under Section 22 of the said Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above-named trust and an inquiry is to be made by the Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai,

"Whether this property is the property of the Trust and could be registered in the Trust name of the Trust"

DESCRIPTION OF THE PROPERTY

DESCRIPTION OF THE PROPERTY
Immoveable property

"PEB Godown No. 11-B, Bldg. No. N-2, K.D. Logistics Park,
admeasuring 3077 sq.ft. i.e. 285.96 sq.mtr. carpet area (4000 sq.ft. i.e.
371.74 sq.mtr. build up area), situated at S.N. 21, At village-Bhawale,
Tal-Bhiwandi, Dist. Thane, consideration amount: Rs. 97,80,000/Incidental charges: - Stamp Duty Rs. 5,86,800/-, Registration Fees:
Rs. 30,000/-, Handling Charges:- Rs. 1,400/-, Total:- Rs. 1,03,98,200/-,
Sub-District:- At the office of Joint Sub-Registrar Class-II, Bhiwandi-2,
Dist. Thane, Registration No. 15803/2024."

This is to call upon you to submit your objections, if any in the matter along with the evidence so as to reach the same at the office address referred hereinabove within 30 days from the publication of this public notice. Objections received thereafter will not be considered.

Given under my hand and seal of the Deputy Charity Commissione Greater Mumbai Region, Mumbai.

This 31st day of the July of 2025.

Superintendent - J, Public Trusts Registration office, Greater Mumbai Region, Mumbai.

(Seal)

BAJAJ FINANCE LIMITED B FINSER Registered Office: Bajaj Finance Limited, Off Pune-Ahmednagar Road, Vima BRANCH OFFICE: Bajaj Finance Ltd, 271, Business Park, Ground Floo Modern Industrial Estate, Near Virwani Industrial Estate, Off Western Expres

Highway, Goregaon East, Mumbai-400063

PUBLIC NOTICE (Denial of Possession under Section 13(4) of the SARFAESI Act, 2002)

Notice is hereby given to the public at large and to the borrower(s)/occupant(s oncerned that the Authorised Officer of Bajaj Finance Limited, in exercise coowers conferred under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002, read wit Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, had proceeded o [Date] to take [physical/symbolic] possession of the secured asset describe

nerein below:

Description of Secured Asset: **Property 1** - All that piece and parcel of the Immovable Property Bearing Flat No.405 in 'B' Wing Admeasuring 380 Sq.ft. Built Up Area on The Fourth Floor in The Society Known As "Om Matoshree Coperative Housing Society Ltd" Standing on The Plot of Land Bearing Survey No. 114, 115 and 124 Lying Being And Situated At Mhatre Ali Old Station Roac Kalwa (w) Thane 400 605 Within The Limits of Thane Municipal Corporation in The Registration District And Sub District Thane.

Property 2 - All that piece and parcel of the Immovable Property Bearing Fla No.404 in 'B' Wing Admeasuring 345 Sq.ft. Built Up Area On The Fourth Floor Ir The Society Known As "Om Matoshree Co-operative Housing Society Ltd" Standing on The Plot of Land Bearing Survey No. 114, 115 And 124 Lying Being And Situated at Mhatre Ali Old Station Road Kalwa (w) Thane 400 605 Within The Limits of Thane Municipal Corporation In The Registration District And Sub

The above asset stands mortgaged/hypothecated to Bajaj Finance Limited for the repayment of the loan(s) availed by PERFECT WINDING WORKS (BORROWER) RAMESH SAHADEV RAWALE (CO-BORROWER) RUPALI RAMESH RAWLE (CO-BORROWER) under Loan Account No.

405FSP34360491. On reaching the site, the Authorised Officer was denied entry and cooperation by the borrower(s)/ co-borrower(s)/occupant(s), and as such, symbol ossession could not be taken on 08.08.2025 the said date.

This denial has been recorded in the presence of independent witnesses ar shall be dealt with in accordance with the provisions of the SARFAESI Act. 2002. including seeking assistance from the District Magistrate/Chief Metropolita Magistrate under Section 14 for taking possession of the secured asset.

The general public is hereby cautioned not to deal with the said property in an manner, and any person dealing with it shall do so at their own risk an responsibility. Sd/- Authorized Office

Date: 12/08/2025 Place: MUMBAI Bajaj Finance Limited

ALACRITY SECURITIES LIMITED CIN: L99999MH1994PLC083912 Registered Office: 101, Haridarshan, B-wing, Bhogilal Phadia Road,

Kandivali (W), Mumbai 400067: Telephone No: 022-28073468, Email Id: alacritysec@gmail.com

	Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2025. (In Rs. LAKH)								
R.	PARTICULARS	Qı	uarter End	ed	Year Ended				
ю	1	30.06.2025	30.06.2024	31.03.2025					
		Unaudited	Audited	Unaudited	Audited				
	Total Income from Operations	7,063.15	8429.33	8,786.35	57007.49				
	Other Income	8.72	27.71	317.21	431.76				
	Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	512.76	(681.77)	453.38	1588.96				
	Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	512.76	(680.79)	453.38	1589.94				
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	383.54	(514.41)	358.45	1204.52				
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	324.67	(1163.96)	390.13	923.31				
	Equity Share Capital	4,666.00	4666.00	2,416.00	4666.00				
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the								

Diluted:

previous year

9. Earnings Per Share (of Rs.10/- each)

(for continuing and discontinued operations)

The Above Financial results for the quarter ended 30th June, 2025 have been prepared i accordance with the applicable Indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs.

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Boar of Directors at their respective Meeting held on 11th August 2025.

The Auditors of the company have carried out 'Limited Review" of the financial result for the Quarter ended 30th June 2025 the term of regulation 33 of the SEBI (LODR) Regulation 2015 and have expressed their unqualified opinion The Company's business activity fall within a signal primary business segment.

Figures for the quarters ended March 31, 2025 represent the difference between audited figures in respect of full financial year and the unaudited figures up to nine months of respectively finical

Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary As per the Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation

2015, the financial results are available on the Company's website; www.alacritysec.co

Date: 11.08.2025



For Alacrity Securities Limited Mr. Kishore Vithaldas Shah Wholetime Director DIN: 01975061

(1.10)

(1.10)

0.82

PUBLIC NOTICE

Notice is hereby given for issue shares Nos.1401 to 1420 issued on 02/01/2004 for property namely 71 building no 3, Ramanand Society, Subhash Road, Vileparle, East Mumbai 400057 owned by mysel Mrs.Anjali Ajit Pendse has been misplace during shifting (FIR No 55851/2025 dt 21/06/2025)

I have applied to the society for issue me a duplicate share certificate Any person having any claim against or to said flat by way of sale exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with supporting documents to the below mentioned address within SEVEN DAYS from the date hereof, otherwise it shall be if any will be considered as waived & society ...
if any will be considered as waived & society ...
transfer and issue a duplicate share certificate

Mrs. Anjali Ajit Pendse
6/148,Ramanand Society,
Subhash Road,Vileparle,East
Mumbai 400057

TRUHOME FINANCE LIMITED

(Formerly Known As Shriram Housing Finance Limited)

Reg.Off.: Srinivasa Tower, 1st Floor, Door No. 5, Old No.11, 2nd Lane, Cenatopha Road, Alwarpet, Teynampet, Chennai-600018 Truhome | Head Office. Level 3, Wockhardt Towers, East Wing C-2, G Block Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 Website: http://www.truhomefinance.in

PHYSICAL POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the authorised officer of Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued demand notices to the Borrowers details of which are mentioned in the table below to repay the amount

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned being the Authorised officer Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited) has taken PHYSICAL POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on 11/08/2025.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited) for an amount as mentioned herein

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Borrower's Name and Address

1. ANIL K GHATVISAWE. 2 VLIAYA ANII GHATVISAWE

3. AJINKYA ANIL GHATVISAWE.

All Residing at: C-15/402 Hari Prasad CHS Sector 5 Shanti Nagar Mira Road East

Also at: Flat no. 251, 2nd Floor Parshwanath Co-Op. Hsg. Ltd. Narayan Nagar Road Bhayandar West 401101.

Amount due as per Demand Notice

Demand Notice: 10-09-2024.

Rs.28,02,252/- (Rupees Twenty Eight Lakhs Two Thousand Two Hundred and Fifty Two Only) as on 06-09-2024 and with further interest and other costs, charges and expenses. Loan Account no. SHLHTHNE0000602.

Description of Mortgaged Property

ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND BEARING FLAT NO. 215 ON THE 2ND FLOOR IN THE BUILDING KNOWN AS PARSHWANATH OF THE PARSHWANATH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. CONSTRUCTED ON LAND BEARING OLD S. NO. 16, 17, 18 CORRESPONDING NEW S. NO. 352, 355, 353 H, NO.1, 2 & 3 LYING AND BEING AT VILLAGE BHAYANDER TALUKA AND DISTRICT THANE.

Place: BHAYANDAR Sd/- Authorised Officer- Truhome Finance Limited Date: 11-08-2025

MUDRA FINANCIAL SERVICES LIMITED

Corporate Identification Number (CIN): L65999MH1994PLC079222 Regd. Office: 3" Floor, Vaastu Darshan, 'B' Wing, Azad Road, Andheri (East) Mumbai – 400 069 Phone: 022-6191 9293 E-mail: mudrafinancial.1994@gmail.com, Website: http://www.mudrafinancial.ir

NOTICE OF THE 31⁵¹ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that: . The 31st Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on

Thursday, September 4, 2025 at 12:00 p.m. (IST) at 3" Floor, Vaastu Darshan, "B" Wing, Azad Road, Andheri (East), Mumbai – 400 069 to transact the businesses as set forth in the Notice of the Meeting dated July 18, 2025. 2. Electronic Copies of the Notice of the AGM and Annual report for fiscal 2024-25 have been

sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company, at www.mudrafinancial.in. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date

i.e. Thursday, August 28, 2025, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of the National Securities Depository Limited (NSDL), from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'). All the members are informed that: i. The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting b

ii. The remote e-Voting shall commence on Saturday, August 30, 2025 (9:00 a.m. IST):

iii. The remote e-Voting shall end on Wednesday, September 3, 2025 (5.00 p.m. IST); g the eligibility to

Thursday, August 28, 2025;

v. E-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on September 3, 2025; vi. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Compan after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, i.e.

Thursday August 28, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used for casting vote; vii. Members may note that: a) The remote e-Voting module will be disabled by NSDL after 5:00 p.m. IST on September 3, 2025 and once the vote on a resolution is cast by a member

he/she shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting through ballot paper will be made available at the AGM for members present at the meeting; c) The members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) Only persons whose names are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-Voting facility or at the AGM using ballot paper; viii. The Notice of AGM is available on the Company's website www.mudrafinancial.in;

ix. In case of queries related to e-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-Voting user Manual available in the 'Downloads' section of NSDL's website: https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, August 29, 2025 to Thursday, September 4, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM. For Mudra Financial Services Limited

Place: Mumbai Date: August 11, 2025

Kinjal Chirag Gandhi Company Secretary & Compliance Officer (ACS No.: 75781)



TRUHOME FINANCE LIMITED (Formerly Shriram Housing Finance Ltd.) Head Office: Level -3, Wockhardt Towers, East Wing C-2, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051;

Tel: 1800 102 4345; Website: http://www.truhomefinance.in Reg.Off.: Srinivasa Tower, 1st Floor, Door No.5, Old No.11, 2nd Lane, Cenatoph Road, Alwarpet, Teynampet, Chennai-600018

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with

2.58

2.58

0.77

provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to Truhome Finance Limited (formerly M/s Shriram Housing Finance Limited), the Physical Possession of which have been taken by the Authorized Officer of Truhome Finance Limited, will be sold

on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis in e-auction on 30.08.2025 between 11:00 a.m. to 1:00 p.m. for recovery of the balance due to Truhome Finance Limited from the Borrowers And Guarantors, as mentioned in the table. Details of Borrowers and Guarantors, amount due, Short Description of the immovable property, reserve price and earnest money deposit and date of Inspection are also given as:

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Amount of Recovery and date of Demand Notice	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Date & Time of Auction	Contact Person Details – (AO and Disposal team)	
2. VANDANA ARUNKUMAR DUTTA. ALL RESIDING AT: Room No.110, First Floor, Jay Apartment, Nilegaon Road Lagat, Rajiv Gandhi Shala, West Nagarpalika Road, Nalasopara, Maharashtra - 401203. Also at,: TATA CONSULTANCY SERVICES PVT. LTD., Mr. Akash Dutta, Intellion Square Infinity IT Park, Gen Arun Kumar Vaidya Marg, Malad East, Mumbai, Maharashtra – 400097. Also At,: Flat No.604, in the Building No.1, on the 6th Floor, Wing – C, Dreams Heights, At Village Rajivali, Taluka Vasai, District Palghar, Maharashtra 401208.	Demand Notice: 09-02-2024. Rs. 30,12,509/- (Thirty Lacs Twelve Thousand Five Hundred and Nine Only) as on 07-02-2024 and with further interest and other costs, charges and expenses.	Rs.16,00,000/- (Rs. Sixteen Lakhs only) Bid Increment: Rs. 10,000/- and in such multiples. Earnest Money Deposit (EMD) (Rs.) Rs.1,60,000/- (Rupees One Lac Sixty Thousand Only)	30th Aug. 2025 Time : 11 AM to 1 PM.	Ashfaq Patka 9819415477 Santosh Agaskar 8169064462 Inspection Date: 21st Aug, 2025	
Date of Possession & Type 20th March, 2024 & Physical Possession Encumbranches known Not known	Loan Account no. SHLHVSAl0000535	Last date for submission of EMD :29th Aug, 2025, Time 10.00 a.m. to 05.00 p.m.			

Description of Property ALL THAT PIECE AND PARCEL of Flat No. 604, in the building No. 1, on 6th Floor, Wing - C, having area admeasuring 29.48 sq. mtrs. Carpet area, of the building/project known as 'Dreams Heights'' constructed on the properties mentioned in the First Schedule, lying being & situated at Village Rajivali, Taluka Vasai, District Palghar and within the limits of Vasai

Virar City Municipal Corporation and within the jurisdiction of Sub-Registrar Vasai

1) For detailed terms and conditions of the sale, please refer the website of Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited) website. 2) The intending bidders have to submit their EMD amount to be deposited by way of RTGS/NEFT to the account details mentioned herein below: BANK NAME: AXIS BANK LIMITED BRANCH: BANDRA KURLA COMPLEX, MUMBAI BANK ACCOUNT NO. Current Account No. 911020045677633 IFSC CODE: UTIB0000230.

Place: MUMBAI Sd/- Authorised Officer- Truhome Finance Limited Date: 12.08.2025 (Formerly Shriram Housing Finance Limited)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that my client viz. SMT. KALYANI MOTIRAM CHIPLUNKAR is Owner of Flat No. 12, on 2nd Floor, "B"-Wing, Building No. 3, area admeasuring 36.124 Sq. Meters i.e. 388.694 Sq. Ft. Built-up, in the Society known as "INDRAYANI NAGARI NIVARA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." Nagari Nivara Parishad Colony, General Arun Kumar Vaidya Marg, Situated at Plot No. 4, bearing City Survey No. 827/C, situated at Revenue Village - Malad (E), Taluka - Borivali, Goregaon (East). Mumbai - 400 065, who has represented that the previous linked title documents i.e. (<u>i</u>) Ágreement Dated 31/03/1999 duly registered under Sr. No. PBDR-2/2258/99 Dated 04/05/1999 executed between SHRI PADMAKAR BALKRISHNA SAMANT & Others, all Trustees of NAGARI NIWARA PARISHAD and SHRI. ANIL JOHN SAM, being Tenement Allottee, (ii) Allotment Letter and Possession Letter issued by NAGARI NIWARA PARISHAD in favour of SHRI. ANIL JOHN SAM pertaining to above said Flat has been lost/misplaced and could not be raceable despite her diligent search. Further my client SMT. KALYANI MOTIRAM CHIPLUNKAR has filed Online Police Complaint bearing Lost Report No. 70705/2025 Dated 30/07/2025 with Dindoshi Police Station regarding above said lost documents.

All Persons including legal heirs, claiming any interest in the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at : Office No.3, Tare Compound, Near Krishna Hotel, Dahisar Check Naka, Dahisar (E), Mumbai - 400068, within 14 days rom the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said Flat.

Mr. Kiran E. Kochrekar

Date: 12.08.2025

K. K. Associates, Advocates.

Regd. Office: 701, 7th Floor, Aggarwal Corporate Tower, Plot No. 23, District Centre, Rajendra Place, New Delhi, India - 110008 Tel: +91 11 49546000 **CAPITAL** INDIA Email: wecare@capitalindia.com CIN: L74899DL1994PLC128577

APPENDIX-IV (See rule 8(1)) POSSESSION NOTICE (For Immovable Property)
ereas, The undersigned being the Authorized Officer of CAPITAL INDIA FINANCE LIMITED [CIN NO. _74899DL1994PLC128577] under the Securitization and Reconstruction of Financial Assets and LT4939DL1934PLC126371] under the Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) reac with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 22.02.2025 for Loan Agreement No. NLNMLANAS0039924 calling upon the borrower(s) (1) Mitulkumar Valjibhai Borad S/o Mr. Valjibhai Parshotambhai Borad (Proprietor, M/s Khodiyar Super Marke [2]

28,25,575/- (Rupees Twenty Eight Lac Twenty Five Thousand Five Hundred Seventy Five Only) as on 21.02.2025 along with future interest in terms of loan agreement w.e.f. 22.02.2025 interest thereor within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public i general that the undersigned has taken **Physical possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **07-08-2025**

Bhadrikaben Mitulkumar Borad to repay total amount mentioned in the demand notice being Rs

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Capital India Finance Limited for an amoun of Rs. 28,25,575/- (Rupees Twenty Eight Lac Twenty Five Thousand Five Hundred Seventy Five Only) as on 21.02.2025 and along with future interest in terms of loan agreement w.e.f. 22.02.2025. The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Asset.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES ALL THAT PIECE & PARCEL OF FLAT NO. A-13 ADMEASURING BUILT UP AREA 74.32 SQ. MTRS. O

THIRD FLOOR OUT OF CONSTRUTED BUILDING WHICH IS KNOWN AS "GAYATRI APARTMENT CONSTRUCTED UPON SURVEY NO. 180/1B/28 & SURVEY NO. 180/1B/2A/2 ADMEASURING O H 6 R AT MAUJE NASHIK CITY-1 WITHIN THE LIMITS OF NASHIK MUNICIPAL CORPORATION AN WITHIN THE REGISTRATION AND SUB REGISTRATION DISTRICT MASHIK, WHICH IS BOUNDED A UNDER: NORTH BY : BUILDING OPEN SPACE, SOUTH BY : FLAT A-12, EAST BY : BUILDING OPE SPACE, WEST BY : FLATA-14 DATE: 07-08-2025 AUTHORISED OFFICER PLACE: NASHIK CAPITAL INDIA FINANCE LIMITED

Odyssey Corporation Limited

102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai Mumbai City - 400067 CIN:L67190MH1995PLC085403 Email Id:odysseycl9999@gmail.com Telephone No: 022-26241111 EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER (Rs. In Lacs except per value sh

		STAND	DALONE		CONSOLIDATED				
Particulars	- 0	Quarter Ende	.d	Year Ended	C	Quarter Ende	d	Year Ended	
raiticulars	30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)		30.06.2024 (Unaudited)	30.06.2025 (Unaudited)		30.06.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited	
Total Income from Operations	674.95	1313.27	106.01	2833.99	783.65	1313.27	106.01	2833.99	
Other Income	118.19	211.25	99.62	739.59	154.74	271.92	99.62	932.82	
Net Profit/(Loss) for the period (before Tax,									
Exceptional and/ Or Extraordinary items)	173.30	(74.74)	44.80	329.75	209.51	(8.26)	41.65	483.07	
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/ Or Extraordinary items)	173,30	(74,74)	44.80	329.75	209.51	(8.26)	41.65	483.07	
Net Profit/(Loss) for the period After tax	1/0.00	(/4./4)	44.00	323.13	200.01	(0.20)	41.00	400.01	
(after Exceptional and Or Extraordinary Items)	129.17	(120.84)	44.43	282.11	155.97	(68.02)	41.28	399.10	
Total Comprehensive Income for the Period									
(Comprising Profit/(Loss) for The period (after tax)	'	l	1 '	İ		l	İ	1	
and other Comprehensive Income (after tax)	667.82	(5458.29)	674.50	2542.74	687.39	(5416.16)	671.96	2636.23	
Equity Share Capital									
(Face Value of Rs. 5/- per share)	3752.42	3752.42	1969.71	3752.42	3752.42	3752.42	1969.71	3752.4	
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown									
in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	12798.04	0	0	0	12381.0	
Earnings Per Share (of Rs. 5/- each)									
For continuing and discontinuing Operations.	1 '	l	1 '	İ		l	İ		
Basic:	0.17	(0.16)	0.11	0.53	0.20	(0.13)	0.11	0.7	
Diluted:	0.13	l -	0.11	0.38	0.15	(0.09)	0.11	0.3	

The Above Financial results for the quarter ended 30th June, 2025 have been prepared in accordance with the applicable Indian accountir standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs.

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting he on11.08.2025.

Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary. The Company operates in single segment.

and H405HLT1311139

and H405HLT0316996

B

the auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter ended 30th June, 2025 in terms of Regulations 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed their unqualified opinion.

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Mr. Hiten Ramniklal Mehta

Whole Time Direct

DIN: 0187525

Corporate Office: Cerebrum It Park B2 Building 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014, Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA

POSSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002.Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002.(Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and

any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon. **Demand Notice Description of Secured Asset** Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch) (Immovable Property) Date & Amount Branch : MUMBAI (LAN No. H405HHL0951517 All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: FLAT NO. 1903, 19TH FLOOR, WING I, NAKSHATRA VEDA, BUILDING NO.2, Six Lac Sixty Five Thousand Seven and H405HLT0992593 1 Sureshkumar Ramkrinal SECTOR 3, YASHWANT SMART CITY, VILLAGE Hundred Twenty Five Only)
GOKHIVARE, TAL-VASAI, DIST-PALGHAR, Chaurasiya (Borrower)

2. MUTURA CHAURASIYA

At 3, 308 Hira Apartment, B Wing, S V Road, Near Kashivishwanath Mandir, Bhayander East, Thane, Maharashtra-401105

All That Piece And Parcel Of The Non-agricultural
Property Described As: FLAT NO 603, 6TH FLOOR,
C-WING, KASTURI EXOTICA, SURVEY NO 136,
VILLAGE CHIKHLOLI-421505

All That Piece And Parcel Of The Non-agricultural
Rs. 25,96,061/- (Rupees Twenty
Five Lac Ninety Six Thousand
Sixty One Only) Branch : MUMBAL (LAN No. H405HHL1012532 and H405HLT1028514 1. SATISH BANDU UBALE VILLAGE CHIKHLOLI-421505 2. REKHA SATISH UBALE (Co-Bo

MAHARASHTRA-401208

at Siddharth Housing Society, Near Nalanda School, Subhash Tekadi, Ulhasnagar-4, Ulhasnagar, Thane, Maharashtra-421004 All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property
Described As: Flat No 103, 1st Floor, Wing-a, Building
No R-3, Aditya Chsl, Marathon Nagri, Survey No
84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 Branch : MUMBAI (LAN No. H405HHL1219997 and H405HLT1221309 and H405HLT1221310

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only]

84/4,84/9,85/7,85/8,85/9,86/1,86/2,87/1,87/2,87/4,87/5 [Inree Only] Nagar Road, Oppo Heavan Bell School, Thane, Maharashtra-421503 (LAN No. H405HLD1292851

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property
Described As: FLAT NO 202, SECOND FLOOR,
BUILDING NO 7, VIGNAHARTA APARTMENT, S NO 156,
HISSA NO 2/1, 2/2, S NO 157, HISSA NO 11, S NO 359,
HISSA NO 2, MOUJE VIRAR THANE - 401305 1. Milind Kinchak Kamble 2. Ujwala Milind Kamble o-Borrower) At Room No 107 R K Apartment Manvelpada Road, Near National School Kargil Nagar, Virar, Maharashtra-401305 Branch: MUMBAI

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property
Described As: FLAT NO 106, MAYUR HEIGHTS CHSL,
SECTOR 2/A PLOT NO. 21, NEAR URAN ROAD,
VILLAGE- KARANJADE, NAVI MUMBAI, TAL-PANVEL,
MANABARANJADE, 6 Aug 25 (LAN No. H405HHL0306703

(Borrower)
2.Anusayabai Likeshkuma MAHARASHTRA-410206 Basone(Co-Borrower) At Mayur Heights Building, Flat No 106, Sector 2/A, Plot No. 21, Karanjade, Near Uran Road, Panvel, Navi Mumbai, Maharashtra-410206

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property
Described As: FLAT NO. 003, GROUND FLOOR, WINGE,
MAHALAXMI PARADISE, SURVEY NO. 133, HISSA NO.
1/A/1, CHIKHLOLI, AMBERNATH, THANE
Hundred Thirteen Only) Branch: MUMBAI (LAN No. H405HHL1265189) and H405HLT1267809 1. Chandrakant Shinde

(Borrower) 2.Rohini Chandrakant Shinde (Co-Borrower) At E/003 Mahalaxmi Paraside, Chikhloli Ambernath West Near Wadayali Gaondevi Mandir. Thane, Maharashtra-421501 All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property
Described As: Flat No 2104, 21st Floor, Tower No 3,
Diamond Hexcity, Clan City, Survey Nos. 55/5(A)1, 55/5
Diamond Hexcity, Clan City, Survey Nos. 55/5(A)1, 55/5 Branch : MUMBAI (LAN No. 405HBT85959366 and 405HTY85967087 1. ANIL DEVLE

15 Navi Mumbai Kopar Khairne, S.o, Thane Maharashtra-400709

DATE: 12.08. 2025 PLACE:- MUMBAI **AUTHORIZED OFFICER BAJAJ HOUSING FINANCE LIMITED**

MAHARASHTRA-421503

Described As: Flat No 2104, 21st Floor, Tower No 3, Diamond Hexcity, Clan City, Survey Nos. 55/5(A)1, 55/5 (A)2, 56+57(2)(2), 56+57/3 and 61/2, Village -Rohinjan, Hundred Fifty Five Only) At S.S.I Room No 78 Sector Kharghar, Navi Mumbai, Raigad, Maharashtra-410210